

**AK.** 1, 1, 5, 3. 3, 3, 7. **TRIK.** 3, 3, 306. **H.** 80, 249. **an.** 3, 482. **Med.** j. 73.  
आमापवचनादक्षिणा प्रतीपेत **NIR.** 1, 16. 7, 24. **VS.** **PAIT.** 1, 4. आमापः पु-  
र्नमल्लाश्च ब्राह्मणानि च **KAU.** 1. स्याज्ञामापयः (राजा) **M.** 7, 80. स्वाध्या-  
यामापकर्षित **MBH.** 3, 4042. **N.** (**BOPP**) 12, 59. **P.** 4, 3, 120, **VARTT.** 7. अ-  
धीती चतुर्व्यापेषु **DAÇAK.** 140, 3. — Die Lexicographen: उपदेश *Unter-  
weisung* **TRIK.** H. an. **Med.** कुल *Geschlecht* H. an. कुलक्रम *Auseinan-  
derfolge der Geschlechter* (oder *Ueberlieferung aus einem Geschlecht in's  
andere*) **ÇABDAR.** im ÇKDr.

आम्बरीषपुत्रक m. die von den Ambarishaputra bewohnte Gegend  
**gaṇa** राज्यादि zu P. 4, 2, 53.

आम्बष्ठ m. **P.** 8, 3, 97 (आम्ब + स्थ). ein Bewohner von Ambashṭha;  
davon आम्बष्ठ् *König der A.* **P.** 4, 1, 171, Sch. **AIT.** **Br.** 8, 24. f. °ष्टा P.  
4, 1, 74, Sch.

आम्बिकेय metron. von आम्बिका **gaṇa** प्रथादि zu P. 4, 1, 123. ein  
Bein. **Dhṛtarāshṭra's** **TRIK.** 2, 8, 13. **MBH.** 3, 253. 598. Kārttikeja's  
ÇKDr. — Vgl. आम्बिकेय.

आम्भस् (von आम्भस्) adj. wässrig, flüssig: सर्वमाम्भसमेवासीत्खं व्याघ्रं  
**MATSOP.** 43.

आम्भसिंह (von आम्भस्) adj. im Wasser lebend P. 4, 4, 27. मत्स्यः Sch.  
आम्भिः patron. von आम्भस् **gaṇa** वाह्नादि zu P. 4, 1, 96.

आम्भृणी s. u. 2. आम्भृणा 2.

आम्ब्र Un. 2, 17. m. der *Mangobaum*, *Mangifera indica L.* **AK.** 2, 4, 2,  
14. **H.** 1133. **SUÇR.** 1, 141, 13. 2, 479, 21. **MBH.** 1, 7584. 2, 703. 704. 3,  
11567. N. 12, 3. **R.** 2, 33, 14. 94, 8. 3, 17, 7. **ÇAK.** 78, 16. **MEGH.** 18. आम्भवण-  
नः ein Wald von *Mangobäumen* **P.** 8, 4, 5. **DAÇ.** 1, 7, 9. **R.** 4, 3, 12 (°चन).  
n. die Frucht des Baumes, bekannt wegen ihres Wohlgeschmacks, **SIDDH.** K.  
231, a, 7. **SUÇR.** 1, 210, 14. 74, 13. **ÇAT.** **BR.** 14, 7, 1, 41 (= **BRH.** **ÅR.** **UP.** 4, 3, 36).

आम्भ्रूट (आ + रूट) m. N. pr. eines Berges **MSCH.** 17.

आम्भगन्धक (von आम्भ + गन्ध) m. N. einer Pflanze (समष्टिल) **RĀGĀN.**  
im ÇKDr.

आम्भगुप्त (आम्भ + गुप्त) N. pr.; davon patron. आम्भगुप्तायनि oder आम्भगुप्ति  
**P.** 4, 1, 157, Sch. 7, 1, 2, Sch.

आम्भाली (आ + पा) N. pr. eines Frauenzimmers **SCHIEFNER.** Le-  
bensb. 232. 288 (22. 58). Am ersten Orte: °पाला.

आम्भेशी (आ + पे) f. ein Stück getrockneter *Mango* **RĀGĀN.** im ÇKDr.

आम्भैप (von आम्भ) adj. vom *Mango* kommend, aus dem *Mango* ge-  
macht P. 4, 3, 144, Sch.

आम्भात m. N. eines Baumes, *Spondias mangifera*, **ÇABDAM.** im ÇKDr.  
Die Frucht als Gewürz und medic. gebraucht **SUÇR.** 2, 482, 11. 490, 10.

— Verwandt mit आम्; vgl. आम्भातकः.

आम्भातकः (von आम्भात) m. 1) dass. **AK.** 2, 4, 2, 8. **H.** 1132. **MBH.** 1, 7584.  
3, 11567. **R.** 3, 17, 7. **SUÇR.** 1, 210, 16. 156, 4. 2, 289, 9. 479, 21. 489, 6. — 2)

= आम्भावर्त **RĀGĀN.** im ÇKDr. — 3) N. pr. eines Berges **R.** 4, 44, 23, v. 1.

आम्भावती (von आम्भ) f. N. pr. einer Stadt (?) **R.** 4, 41, 14, v. 1.

आम्भावर्त (आम्भ + आवर्त) m. verdickter *Mangosaf* **RĀGĀN.** im ÇKDr.  
आम्भिमन् m. nom. abstr. (?) von आम्भ (es ist vielleicht आम्भ und dem-  
pach आम्भिमन् gemeint) **gaṇa** दातादि zu P. 5, 1, 123.

आमेडित s. u. मेड् mit आ.

आम्भैय n. = आम्भिमन् **gaṇa** दातादि zu P. 5, 1, 123.

आम्भ (von आम्भ) m. f. (आ) n. *Tamarindus indica* **ÇABDAR.** im ÇKDr.  
eine andere Pflanze (भीवल्ली) **RĀGĀN.** im ÇKDr.

आम्भवेतस m. = आम्भ **RĀGĀN.** im ÇKDr.

आम्भिका f. 1) = आम्भिका 1. **ÇABDAM.** im ÇKDr. — 2) = आम्भिका 2.  
**RĀGĀM.** zu **AK.** 2, 4, 2, 24. ÇKDr.

आम्भिका f. = आम्भिका 2. Sch. zu **AK.** 2, 4, 2, 24. ÇKDr.

आम्भैप (von ३ mit आ) m. 1) *Anlauf, Eintreffen:* आम्भैप वामस्थं संगमे रुपी-  
पाम् **RV.** 2, 38, 10. अम्भस्यापे **KAHND.** **UP.** 7, 9, 1. — 2) *Einkünfte, Ein-  
kommen (Gegens. व्याप)* **P.** 5, 1, 47. **M.** 8, 419. **JÄGN.** 1, 321. 326. **MBH.** 2,  
201. 3, 8599. fgg. 14701. **R.** 2, 1, 19. **MĀKH.** 33, 4. **PĀNKAT.** I. 179. **HIT.** II,  
91. **NALOD.** 1, 13. 2, 63. 3, 52. — 3) *Wächter im Gynaecium* **HALĀJ.** im  
ÇKDr. — 4) *astrol. das eilste Haus* **Ind. St.** 2, 281. 283.

आम्भैक (wie eben) adj. **P.** 6, 4, 81, Sch.

आम्भिनि (von यज्ञ mit आ) adj. *verschaffend, gewährend:* आम्भिनि वाङ-  
सातमा (उलूखलमुमते) **RV.** 4, 28, 7. von Agni: आम्भिनि त्वा मनवे ब्राह्मवे-  
दसम् 8, 23, 17. **NIR.** 9, 36.

आम्भिनिष्ठ (wie eben) adj. superl. am meisten, am besten verschaffend:  
यष्टो देवा आम्भिनिष्ठः स्वस्ति **RV.** 2, 9, 6. देवात्मामस्याम्भिनिष्ठः 10, 2, 4.

आम्भिनु (wie eben) adj. zu gewinnen suchend: आम्भिनुः सुमतिं विश्व-  
वागा कृतोरो न दिवियो नून्नतमा: **RV.** 9, 27, 26.

आम्भैत s. u. यम् mit आ.

आम्भतच्छ्रद्धा (von आ + तच्छ्रद्धा) f. die Banane, *Musa para-  
disiaca L.* **TRIK.** 2, 4, 26.

आम्भैतन (von यत् mit आ) n. *Stützpunkt, Ruhepunkt, Sitz, Stelle, Hei-  
math:* देवानमेवाम्भतने पतते ज्याति तं संयामम् **TS.** 2, 2, 6, 1. स्व एवास्मा  
आम्भतने भातृदृश्य इनपति १०, 5. 5, 2, 4, 3. कूपा इव हि सर्वाणामाम्भतनानि  
**ÇAT.** **BR.** 4, 4, 5, 3. ५, २, १३. ६, २, १, १४. १२, ३, ५, १७. विल्द्या वा एनमाम्भत-  
नात्करोति १३, 1, ३, ६, ४, २, १७. ६, २, २. **AIT.** **BR.** 1, 13. अच्योष्टाम्भतनाद्योप्यत  
आम्भतनात् २, २२. पश्यत्येव यस्याम्भतनम् **BRH.** **ÅR.** **UP.** 3, 9, 10. fgg. 6, 1, 5.  
स यथा शाकुनिः सूत्राणा प्रबद्धो दिशं दिशं पातिनान्यत्राम्भतनमालब्ध्या बन्ध-  
नमेवाप्यतने **KAHND.** **UP.** 6, 8, 2. भूर्मर्महृदाम्भतनं (eine grosse Strecke Landes)  
वृणीष्व **KATHOP.** 1, 23. **AIT.** **UP.** 2, 1, 3. **NIR.** 7, 11. नासमीह्य परं स्थानं  
पर्वाम्भतनं त्यक्ते **KAHND.** 32. तदेकाम्भतनं जागाम **KUMĀRAS.** 7, 5. **RAGH.** 3, 36.  
रोगाम्भतनं **M.** 6, 77. प्राणस्याम्भतनानि **JÄGN.** 3, 93. प्राणाम्भतन **SUÇR.** 1, 50,  
20. 264, 8. 90, 8. 91, 1. मुखोरामा: पञ्चषष्ठि: सप्तस्याम्भतनेषु 302, 7. Im Be-  
sondern gebraucht a) vom *Platz des heiligen Feuers*, von der *Feuer-  
stätte:* गर्भपत्याम्भतन **KAHND.** **ÇA.** 4, 8, 24. **ÅÇV.** **ÇA.** 12, 6. त्रिः प्रसव्यामा-  
तनं परित्रिन् **GRHJ.** 4, 2. अर्मिं सम्भम्भानं सहाम्भतनं दक्षिणा वृरेयुः ६. —  
b) von *Heiligtümern* **AK.** 2, 2, 6. आम्भतनानि **KAHND.** **UP.** 7, 24, 2. चैत्ये-  
घायतनेषु च **R.** 2, 25, 4, 7. ३, 23, 37. **PRAB.** 43, 6. तच्च गङ्गाम्भतने वया कृ-  
तमर्महृदम्। अनेन च भवान्प्राप्तो धर्मस्याम्भतनं महृत् **R.** 1, 44, 55. देव्या आ-  
म्भतनम् **PĀNKAT.** 199, 12. देव्याम्भै १४. देवा॒ १०, ४. **M.** 4, 46. देवता॒ ८, 248.  
**N.** (**BOPP**) 25, 7. **R.** 4, ४, १३. ७७, १२. **SUÇR.** 1, 134, 18. पुरुषाम्भतना॑ **PRAB.** 33,  
5. मन्मथा॑ **INDR.** 5, 10. शिवा॑ **VET.** 6, 12. मठा॑ **PĀNKAT.** 32, 23. पश्चा॑  
**R.** 4, 12, 35. ४, 37, 33. — c) *Scheune (STENZLER)* **JÄGN.** 2, 154. — d) bei  
den Buddhisten heißen die ३ Sinne und das *Manas die sechs innern*